



देवगिरी नागरी सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगर.

मुख्य कार्यालय : अर्थ कॉम्प्लेक्स, केसरसिंगपूरा, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर - ४३१००१

दूरध्वनी क्र. : ०२४०-२३३४१२१, २२४०२०० फॅक्स : २३४७०००

शाखा : _____

लॉकर फॉर्म

सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) भाड्याने मिळविण्यासाठी अर्ज

नजीकच्या काळातील
रंगीत पासपोर्ट
छायाचित्र येथे
चिटकवावे

नजीकच्या काळातील
रंगीत पासपोर्ट
छायाचित्र येथे
चिटकवावे

बचत / चालु खाते क्र. _____ शाखा : _____

तारण मुदत ठेव खात्याचा तपशील (अॅटो रिन्युअल सुचनेसह)

शाखा	ठेव पावती क्र.	ठेव दिनांक	ठेव रक्कम	लीनमार्क
				होय / नाही

प्रति,

शाखाधिकारी

दिनांक : / / २०

देवगिरी नागरी सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगर.

शाखा : _____

१) मला / आम्हांला आपल्या बँकेच्या सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) मध्ये _____ वर्गाची एक सेफ (लॉकर) नंबर _____ हे तारीख _____ पासून पुढे _____ महिने/वर्ष _____ मुदतीने वापरण्याकरिता भाड्याने मिळावे अशी विनंती आहे. सदर सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) चे जे भाडे असेल ते मी / आम्ही नियमाप्रमाणे आगाऊ भरण्यास तयार आहे / आहोत. सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) मधील सेफस् (लॉकर) भाड्याने देण्याबाबत बँकेने नियम केले आहेत ते मी / आम्ही वाचले असून ते मला / आम्हाला मान्य आहेत आणि सदर नियम व त्यात संचालक मंडळ वेळोवेळी ज्या दुरुस्त्या करील किंवा भाडे वाढविल ते सर्व मजबर / आम्हांवर बंधनकारक असून त्याप्रमाणे वागण्याचे मी / आम्ही कबूल करतो. माझे / आमचे पश्चात माझ्या / आमच्या अधिकृत इसमावर व असाईनी, एक्झिक्युटर व अॅडमिनिस्ट्रेटर व वाली वारस वगैरेंवर ते बंधनकारक राहतील व त्याप्रमाणे त्यांनी वागले पाहिजे व वागतील.

२) वरील विनंतीप्रमाणे जर मला / आम्हाला सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) वापरण्याकरिता भाड्याने देण्यात आला व तो रिकामा करून देण्यापूर्वी मला / आम्हाला मृत्यू आला तर सदरचे माझे / आमचे मृत्युनंतर मला / आम्हाला देण्यात आलेल्या किल्लीने सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) उघडून त्याच्यामधील चीजवस्तू माझ्यातर्फे / आमच्यातर्फे घेण्यासाठी मी/आम्ही _____

वय _____ राहणार _____ यांची नेमणूक करित आहे / आहोत, कळावे ही विनंती.

अर्जदाराचे नाव _____

पत्ता _____

अर्जदाराची सही

मो.नं. :



देवगिरी नागरी सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगर.

मुख्य कार्यालय : अर्थ कॉम्प्लेक्स, केसरसिंगपूरा, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर - ४३१००१

दूरध्वनी क्र. : ०२४०-२३३४१२१, २२४०२०० फॅक्स : २३४७०००

शाखा : _____

इंडेक्स कार्ड

सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) बाबत

- १) संपूर्ण नाव : श्री. / श्रीमती / सौ. / कु. _____

- २) पत्ता : _____
- ३) व्यवसाय : _____ वय : _____
- ४) सेफचा वर्ग : _____
- ५) सेफ नंबर : _____
- ६) सांकेतिक शब्द : _____
- ७) प्रतिनिधीचे नाव : _____
प्रतिनिधीचा पत्ता : _____
- ८) मृत्यूनंतर सेफ कोणी उघडावी त्यांचे नाव व पत्ता : _____

- ९) लॉकर धारकाची नमुन्याची सही _____

- १०) प्रतिनिधीची नमुन्याची सही _____



देवगिरी नागरी सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगर.

मुख्य कार्यालय : अर्थ कॉम्प्लेक्स, केसरसिंगपूरा, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर - ४३१००१

दूरध्वनी क्र. : ०२४०-२३३४१२१, २२४०२०० फॅक्स : २३४७०००

शाखा : _____


पावती

दिनांक : / / २०

देवगिरी नागरी सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगर शाखा _____ च्या सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) मधील _____ वर्गाची सेफ (लॉकर) नंबर _____ मी / आम्ही आपल्या बँकेने केलेल्या नियमांस पात्र राहून भाड्याने वापरण्याकरिता घेतली आहे व तिची किल्ली क्र. _____

मला/आम्हांला आज रोजी आपल्या बँकेकडून मिळाली असल्याने मी / आम्ही ही पावती आपणास लिहून देत आहे/आहोत.

लॉकर धारकाची सही



प्रतिनिधी फोटो

सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) मधील सेफचे व्यवहारासंबंधी अधिकार पत्र

दिनांक : / / २०

प्रति,

शाखाधिकारी

देवगिरी नागरी सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगर.

शाखा : _____

मी / आम्ही आपल्या बँकेतील सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) मधील _____ वर्गाची सेफ (लॉकर) नंबर

_____ महिने/वर्ष मुदतीने दिनांक / / २० रोजी भाड्याने घेतली आहे.

मी / आम्ही या लेखान्वये सदर सेफ (लॉकर) उघडणे, बंद करणे व त्यासंबंधी सर्व प्रकारचे व्यवहार करण्याचा अधिकार

श्री. / श्रीमती / सौ. / कु. _____

यांस / यांना देत आहे/आहोत. त्यास/त्यांना जरूर पडेल त्यावेळी त्यांनी / त्यांच्यापैकी कोणी एकाने आपले बँकेतील वरील सेफ (लॉकर) उघडून चीज वस्तू नेल्यास अगर ठेवल्यास सदरील सर्व व्यवहार मी / आम्ही स्वतःच केल्यासारखा असून तो मजवर / आम्हावर बंधनकारक राहील.

मी / आम्ही अधिकृत केलेल्या इसमाच्या वर्तनामुळे माझे / आमचे काही नुकसान झाल्यास त्याबद्दल मी / आम्ही बँकेस कोणत्याही प्रकारे जबाबदार धरणार नाही व तोषीस लागू देणार नाही.

मी / आम्ही आमचे अधिकृत इसमास सांकेतिक शब्द कळविला असून तो त्यास/त्यांना आपणास बरोबर सांगता न आल्यास योग्य दिसेल अशा इतर अन्य कारणामुळे आपणास वाटले तर आपण त्यास/त्यांना मनाई करावी. परंतू मनाई करण्याची आपणावर बंधनकारक नाही व मनाई केल्यामुळेही आपणावर कोणत्याही प्रकारची जबाबदारी येणार नाही.

ज्यास अधिकार दिला आहे त्यांच्या सहा्यांचे नमुने खाली दिल्याप्रमाणे आहेत.

मी/आम्ही आपणांस लेखी कळवून ते पोहचल्याबद्दल आपणांकडून लिहून येईपावेतो अगर सदरहू सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) माझे / आमचेकडे भाड्याने आहे तोपावेतो सदरील अधिकारपत्र पूर्णपणे अंमलात राहील.

ज्यास अधिकार दिला त्याच्या/त्यांच्या सहीचा नमुना

लॉकर धारकाची सही

नांव : _____

दिनांक : / / २०



देवगिरी नागरी सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगर.

मुख्य कार्यालय : अर्थ कॉम्प्लेक्स, केसरसिंगपूरा, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर - ४३१००१

दूरध्वनी क्र. : ०२४०-२३३४१२१, २२४०२०० फॅक्स : २३४७०००

शाखा :

करारनामा

सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) बाबत भाडे - करारनामा

मा. व्यवस्थापक, देवगिरी नागरी सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगराफे

करारनामा लिहून घेणार श्री. _____

करारनामा लिहून देणार श्री. _____

वय : _____ धंदा / व्यवसाय _____

पत्ता : _____

आज रोजी आपल्या बँकेच्या सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) मधील एक सेफ (लॉकर) माझे/आमचे जिन्नस ठेवण्याकरिता भाड्याने वापरण्यास मिळावी म्हणून मी/आम्ही विनंती अर्ज केला आहे. तो आपण मान्य करून मला/आम्हांस _____ वर्गाची सेफ (लॉकर) नंबर _____ भाड्याने वापरण्यास देण्याचे कबूल केल्यावरून मी/आम्ही आपणास भाडे करारनामा लिहून देत आहे/आहोत. तो असा की,

१) आपले बँकेतील सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) मधील सेफ (लॉकर) देण्याबाबत जे नियम आज अस्तित्वात आहेत ते सर्व मी/आम्ही वाचले व ते मला/आम्हास मान्य आहेत. यापुढे वेळोवेळी बँकेचे संचालक मंडळ जे नियम करील अगर त्यात दुरुस्त्या करतील ते नियम व दुरुस्त्या माझ्यावर/आमचेवर बंधनकारक राहतील. या करारनाम्यास अशा कोणत्याही चालू व पुढे होणाऱ्या नियमांचा व दुरुस्त्यांचा उल्लेख केला नसला व करता येत नसला तरी मी/आम्ही वर मान्यता दर्शविली व बंधन पत्करले त्यामुळे त्यास बाधा येत नाही व त्याचप्रमाणे वागूत/वागू.

२) सदर करारनाम्याचे पोटी आज रोजी मी/आम्ही आपणास भाडे रू. _____ आगाऊ द्यावयाचे ते दिले आहे.

३) करारनाम्याची मुदत आजपासून _____ महिने / वर्ष आहे. ह्या मुदतीत मी/आम्ही बँकेची सेफ (लॉकर) मोकळी करून देईन/देऊ. मुदतीपुढे सेफ (लॉकर) वापरण्याकरिता माझ्याकडे/आमचेकडे ठेवण्याची असल्यास व आपण ठेऊ दिल्यास या करारनाम्याची मूळ मुदत संपण्यापुर्वी त्यावेळी प्रचलित असलेल्या बँकेचे नियमाप्रमाणे आगाऊ भाडे देऊ, त्याप्रमाणे मी/आम्ही न वागल्यास नियमाप्रमाणे मजवर/आमचेवर पडणाऱ्या जबाबादारीस मी/आम्ही पात्र राहीन/राहूत.

४) भाडे कराराची मुळ मुदत संपण्यापुर्वी अगर उभयपक्षांनी वाढवलेली मुदत संपण्यापुर्वी मी/आम्ही मयत झाल्यास माझे/आमचे अधिकार ज्या कोणास द्यावयाचे ते अधिकार पत्र मी/आम्ही निराळे देऊन आपलेकडे ठेवले आहे. जरूर लागल्यास ते पुढे बदलून देण्याची मी/आम्ही व्यवस्था करीन /करूत.

५) मी/आम्ही ठरविलेला सांकेतिक शब्द आपणास कळविला आहे. सदर सांकेतिक शब्द माझे/आमचे गौप्य म्हणून पाळून कदाचित माझे/आमचे हातून त्यात काही चूक झाल्यास जे नुकसान होईल त्याची सर्व जबाबदारी माझ्यावर/आमचेवर आहे.

६) सेफ (लॉकर) च्या अंगच्या दोन कुलुपाच्या प्रत्येकी एक अशा दोन किल्ल्या आहेत. त्यापैकी एक किल्ली (मास्टर किल्ली) आपले जवळ असून दुसरी आपण मला/आम्हास दिली ती मी/आम्ही जतन करू/करूत व हरविल्यास आपणास ताबडतोब कळवू. किल्ली माझ्या/आमचे कडून हरविल्याने किंवा माझ्या/आमच्या दुसऱ्या कोणत्याही कृत्याने बँकेच्या इमारतीचे, सेफ (लॉकर) वगैरे अगर दुसऱ्या कोणाचेही नुकसान झाल्यास ते मी/आम्ही बिनतक्रार भरून देईन/देऊत.

७) कारण परत्वे मला/आम्हांला स्वतः येऊन सेफ (लॉकर) उघडणे शक्य न झाले तर अशा वेळी सेफ (लॉकर) उघडण्याचा अधिकार माझ्यातर्फे/आमच्यातर्फे ज्या कोणा इसमांस दिला / द्यावयाचा असेल त्याचे नाव व त्याचा सहीचा नमुना मी/आम्ही स्वतः बँकेत दाखल करीत आहे/आहोत. एकदा दिलेला मुखत्यार काढून टाकावयाचा झाल्यास किंवा त्याचे ऐवजी मुखत्यार नेमावयाचा झाल्यास तशी लेखी नोटीस मी/आम्ही बँकेस आगाऊ दिली पाहिजे तत्पुर्वी बँकेच्या दप्तरी दाखल असलेल्या मुखत्याराने जे व्यवहार माझ्याकरिता/आमच्याकरिता केले असतील त्याची जबाबदारी माझ्यावर/आमच्यावरच आहे, बँकेवर नाही. एक मुखत्यार कमी करून दुसरा मुखत्यार नेमते वेळी जरूर वाटल्यास मी/आम्ही माझा/आमचा खुणेचा शब्द बदलून घेऊ व तसा तो बँकेने मला / आम्हांस बदलून द्यावा. मी/आम्ही दिलेल्या मुखत्याराच्या कोणत्याही कृत्याची जबाबदारी बँकेच्या भाडेकरी या नात्याने सर्वस्वी माझ्यावर/आमच्यावर आहे व त्यांचेकडून जे नुकसान होईल ते मी / आम्ही बँकेस भरून देईन/देऊत.

८) मला/आम्हांस वापरण्यास दिलेली सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) मी/आम्ही मूळ मुदतीत अगर उभयपक्षी वाढीव मुदतीत मोकळी करून न दिल्यास सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) मधील भाड्याने देण्याबाबत नियमांन्वये तजबीज करून आपण माझ्या/आमच्या खर्चाने व जबाबदारीने सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) मोकळे करून द्यावे.

९) आज रोजी सेफ डिपॉझिट वर्ग _____ नंबर _____ चे सेफ (लॉकर) वापरण्याकरिता प्रत्यक्ष रीतीने मला/आम्हांस या करारनाम्यान्वये आपण दिले व मी/आम्ही घेतले आहे.

१०) माझ्या/आमच्या कोणत्याही कृत्यामुळे बँकेचे जे नुकसान होईल त्याचा बोजा सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) मध्ये असलेल्या जिन्नसावर असल्याचे मला/आम्हांस कबूल आहे. मी/आम्ही अगर माझ्यावर/आमच्या अधिकृत इसमांनी अगर वाली वारस वर्गैरेनी बँकेचे माझ्याकडे/आमच्याकडे जे सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) बाबत येणे होईल ते न दिले तर सदरचे जिन्नस बँकेने नियमाप्रमाणे विकून वसूल करून घ्यावे व कमी झाल्यास ते पुरे करण्यास मी/आम्ही जातीने बांधून आहोत. माझ्या/आमच्या पश्चात माझी/आमची इस्टेट सदर घेण्यास जबाबदार आहे.

११) हा करारनामा व सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) मधील सेफ्स भाड्याने देण्याबाबतचे बँकेचे सर्व नियम व या दोन्हीमुळे उत्पन्न होणारे आपणा उभयांचे अंतर्गत परस्पर संबंध व माझ्यावर/आमच्यावर येत असलेल्या जबाबदाऱ्या व बंधन यांस मी/आम्ही जिम्मेदार आहे/आहोत व माझ्या/आमच्या पश्चात वेळोवेळी नेमून दिलेले अधिकृत इसम, वालीवारस, एक्झिक्यूटर, असाईनीज वर्गैरे सर्व त्यास माझ्याप्रमाणे/आमच्याप्रमाणे जिम्मेदार आहेत.

१२) मला/आम्हांस वापरण्यासाठी दिलेला सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) मी किंवा माझ्या / आम्ही किंवा आमच्या अधिकृत प्रतिनिधीने उघडल्यास नंतर व्यवस्थित बंद न केल्यामुळे आतील जिन्सांचे काही नुकसान झाल्यास त्याबद्दल मी / आम्ही बँकेस जबाबदार धरणार नाही. संपूर्ण जबाबदारी माझेवर / आमचेवर राहिल.

१३) सेफ डिपॉझिट लॉकर्स अथवा सेफ कस्टडीमध्ये बँकेकडे जिन्नस ठेवल्यास बँक व लॉकर भाड्याने घेणार अथवा जिन्नस सेफ कस्टडीमध्ये ठेवणार याचेमध्ये सदर जिन्नसाबाबत निक्षेपरहिता (Bailee) आणि निक्षेपदाता (Bailor) असे संबंध राहतील. असे जिन्नस केव्हाही परत नेण्याबद्दल निक्षेपरहिता (Bailee) या नात्याने निक्षेपदाता (Bailor) यांस लेखी सुचना देण्याचा अधिकार राहिल. तथापि त्याप्रमाणे जिन्नस परत नेल्यास त्या जिन्नसाबाबतची बँकेची सर्व जबाबदारी संपुष्टात येईल.

बँकेचे दफ्तरी असलेल्या भाडेकरूचे / निक्षेपदात्याचे सरते शेवटचे पत्त्यावर अशी लेखी सूचना दिल्यावर अथवा लॉकर भाडे थकल्यावर किंवा लॉकर भाड्याने देण्याच्या विशिष्ट मुदतीसाठी केलेल्या कराराची मुदत संपलेवर निक्षेपदात्याने आवश्यक ती पूर्तता न केल्यास बँकेचे ताब्यात असलेले भाडेकरूचे / निक्षेपदात्याचे जिन्नस त्यास पूर्वसूचना देऊन त्याची सार्वजनिक लिलावाने व अन्य मार्गाने विक्री करण्याचा अधिकार बँकेस राहिल. विक्री करून आलेल्या रकमेवर बँकेचा प्रथम हक्क राहिल व बँक त्यामधून आपले चार्जेस वसूल करून घेऊन उर्वरित रक्कम अदा करेल. येणे प्रमाणे हा भाडे करारनामा मी/आम्ही आपल्या राजीखुशीने, अक्कल हुशारीने लिहून दिला असून त्यावर आजरोजी मी/आम्ही आपली सही केली आहे व आपणही आपली सही केली आहे.

लॉकर धारकाची सही

लिहून घेणाऱ्याची सही

स्थळ : _____

दिनांक : / / २०

शाखाधिकारी

देवगिरी नागरी सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगर

शाखा : _____



देवगिरी नागरी सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगर.

मुख्य कार्यालय : अर्थ कॉम्प्लेक्स, केसरसिंगपूरा, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर - ४३१००१

दूरध्वनी क्र. : ०२४०-२३३४१२१, २२४०२०० फॅक्स : २३४७०००

शाखा : _____

सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) बंद करतांना भरावयाचा फॉर्म

प्रति,

दिनांक : / / २०

शाखाधिकारी

देवगिरी नागरी सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगर.

शाखा : _____

मी / आम्ही आपल्या बँकेच्या सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) मधील _____ वर्गाची सेफ (लॉकर) नंबर _____ हे भाड्याने घेतले असून त्याची मुदत _____ रोजी संपत / संपली आहे.

यापुढे मला / आम्हाला सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) भाड्याने ठेवायचे नसल्यामुळे त्याच्यामधील माझी / आमची सर्व चीज वस्तू मी / आम्ही आज रोजी काढून घेतली असून ते आता पूर्णपणे मोकळे करून माझे / आमचे जवळील बँकेच्या किल्लीसह आपल्या ताब्यात दिले आहे. मी / आम्ही सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) मधील माझे / आमचे सर्व जिन्नस काढून घेतले असून त्याबाबत माझी / आमची काही एक तक्रार राहिलेली नाही.

दिनांक : / / २०

लॉकर धारकाची सही

देवगिरी नागरी सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगर _____ शाखेच्या सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) मधील _____ वर्गाची सेफ (लॉकर) नंबर _____ श्री. _____

_____ यांनी रिकामे करून दिले असून त्यांनी त्याची किल्ली बँकेस आज दिनांक _____ / _____ / २० _____ रोजी परत दिली आहे. आता सदर इसमाकडे उपरोक्त तपशीलाप्रमाणे सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) बाबत बँकेचे काहीही येणे राहिले नाही.

दिनांक : / / २०

अधिकृत अधिकारी / शाखाधिकारी
देवगिरी नागरी सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगर.
शाखा : _____



देवगिरी नागरी सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगर.

मुख्य कार्यालय : अर्थ कॉम्प्लेक्स, केसरसिंगपूरा, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर - ४३१००१

दूरध्वनी क्र. : ०२४०-२३३४१२१, २२४०२०० फॅक्स : २३४७०००

शाखा : _____

देवगिरी नागरी सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगर.

(फक्त कार्यालयीन उपयोगासाठी)

श्री. _____ यांना त्यांचे अर्जाप्रमाणे
_____ वर्गाची सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) नं. _____ हे तारीख _____ पासून
पुढे _____ पर्यंत म्हणजेच _____ महिने / वर्ष करिता मुदतीने भाड्याने द्यावे व त्यांचे कडून
आगाऊ रोख रुपये _____ घेऊन ठरीव नमुन्यात भाडे करारनामा लिहून घेऊन सेफ (लॉकर)
ची किल्ली त्यांच्या ताब्यात द्यावी व त्यांना सेफ (लॉकर) चा उपयोग वरील मुदतीपर्यंत करू द्यावा.

दिनांक : / / २०

अधिकारी

शाखाधिकारी

सेफ डिपॉझिट व्हॉल्ट (लॉकर) उघडल्याबाबतचा तपशील

भाडेकऱ्याचे नाव : श्री. / श्रीमती / सौ. / कु. _____

सेफ (लॉकर) चा वर्ग _____ नंबर _____ सेफ (लॉकर) भाड्याने घेतली ती तारीख : / / २०

किल्ली नंबर _____ मुदत संपते ती तारीख : / / २०

अधिकारपत्र ज्यास दिले त्याचे नाव : _____

अधिकार दिल्याची तारीख : / / २०

अधिकार संपतो ती तारीख : / / २०

तारीख	आल्याची वेळ	सेफ उघडणाऱ्याची सही	गेल्याची वेळ	बँकेच्या अधिकाऱ्याची सही



देवगिरी नागरी सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगर.

मुख्य कार्यालय : अर्थ कॉम्प्लेक्स, केसरसिंगपूरा, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर - ४३१००१

दूरध्वनी क्र. : ०२४०-२३३४१२१, २२४०२०० फॅक्स : २३४७०००

शाखा :

लॉकर्स संबंधीचे नियम

- १) लॉकर भाड्याने देतांना बँकेच्या खातेदाराचाच प्रथम विचार केला जाईल. त्यावेळी त्यास बँकेचे नाममात्र सभासद व्हावे लागेल. कोणासही कोणतेही कारण न देता लॉकर नाकारण्याचा बँकेस अधिकार आहे.
- २) बँक व लॉकर भाड्याने घेणारा यांचे संबंध बँक व खातेदार असे न राहता मालक व भाडेकरी असे राहतील.
- ३) लॉकर निरनिराळ्या आकाराचे आहेत. त्याचे भाडे ठरविण्याचा अगर ते कमी जास्त करण्याचा अधिकार बँकेस राहिल. लॉकरचे भाडे आगाऊ भरले पाहिजे.
- ४) कोणासही लॉकर पोट भाड्याने देता येणार नाही.
- ५) लॉकरमध्ये स्फोटक व आरोग्य विघातक किंवा कोणत्याही प्रकारे धोका निर्माण करणारे जिन्नस ठेवता येणार नाहीत. असे जिन्नस लॉकरमध्ये ठेवल्याचे किंवा ठेवण्याचा हेतू असल्याचे बँकेच्या निदर्शनास आल्यास बँक लॉकर भाड्याने देण्यास कोणतेही कारण न देता नकार देऊ शकेल किंवा लॉकर भाड्याने दिला असेल तर तातडीने तो मोकळा करून घेऊ शकेल.
- ६) भाड्याने दिलेल्या प्रत्येक लॉकरचा नंबर, किल्लीचा नंबर व भाडेकऱ्याने दिलेला सांकेतिक शब्द हे गुप्त ठेवण्यात येतील. भाडेकऱ्याकडून वरीलपैकी कोणत्याही गोष्टीचा परिस्फोट झाल्यास व त्यामुळे भाडेकऱ्याचे नुकसान झाल्यास त्याचे उत्तरदायित्व बँकेवर राहणार नाही. भाडेकऱ्याला दिलेली किल्ली त्याचेकडून गहाळ झाल्यास, हरविल्यास अगर दुसऱ्या कोणाचेही हाती पडल्यास त्यामुळे उद्भवणाऱ्या परिणामांचे, नुकसानीचे अगर खर्चाचे उत्तरदायित्व भाडेकऱ्यावरच राहिल. लॉकरची किल्ली हरविल्यास / गहाळ झाल्यास खातेदाराने ताबडतोब बँकेस लेखी कळविले पाहिजे. किल्ली गहाळ झाल्यास लॉकर फोडण्याचा सर्व खर्च खातेदारास सोसावा लागेल. त्यासाठी त्याने बँकेमध्ये नियमाप्रमाणे अनामत रक्कम आगाऊ भरली पाहिजे. सदर अनामत रकमेतून सर्व खर्च केला जाईल. ह्याची खातेदाराने नोंद घ्यावी.
- ७) भाडेकऱ्याच्या कोणत्याही कृत्यामुळे लॉकरचे अगर लॉकर असलेल्या इमारतीचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई भाडेकऱ्याने करण्याची आहे.
- ८) लॉकर भाड्याने देण्याचा करार एका विशिष्ट मुदतीकरिताच केला जाईल. सदर मुदत संपताच लॉकर रिकामा करण्यात येईल. मुदत वाढवून पाहिजे असे भाडेकऱ्याने कळविले नसल्यास व बँकेची हरकत नसल्यास सदर लॉकर तेवढ्याच मुदतीसाठी व त्याच शर्तीवर पुन्हा भाड्याने दिला आहे, असे समजण्यात येईल. लॉकर पुढे चालू ठेवावयाचे नसल्यास त्याची चालू भाडेपट्याची मुदत संपण्यापूर्वी कमीत कमी सात दिवस तरी भाडेकऱ्याने बँकेस अगोदर लेखी कळविले पाहिजे. तसे न केल्यास पुढील तीन महिन्यांचे लॉकरचे भाडे देण्यास जबाबदार राहिल.
- ९) नियमाविरुद्ध वर्तन करणाऱ्या भाडेकऱ्याचा लॉकर वापरण्याचा हक्क रद्द करण्याचा व त्याचे विरुद्ध कायदेशीर उपाय योजना करण्याचा बँकेस अधिकार राहिल.
- १०) बँकेकडे नमुद असलेल्या पत्त्यावर लेखी नोटीस पोस्टाने अगर अन्य मार्गाने पाठविली असता ती भाडेकऱ्यावर अगर त्याचे अधिकृत वाली वारसांवर योग्यप्रकारे लागू झाली असे समजण्यात येईल.
- ११) भाडेकऱ्याने लॉकर उघडण्याचे वेळी अन्य लॉकर्स धारकांना विलंब होईल अशा प्रकारे वर्तन करू नये.

- १२) भाडेकऱ्याने लॉकर उघडून बाहेर जातांना त्याने आपला लॉकर बंद करून घेतला आहे किंवा नाही ह्याची खात्री करून घ्यावी. स्वतः भाडेकऱ्याचे हातून त्याचा लॉकर उघडा राहिल्यास त्याचे होणारे नुकसानीस बँक जबाबदार राहणार नाही.
- १३) लॉकर धारकाशिवाय अन्य इसमास लॉकर विभागात प्रवेश नाकारण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवला आहे.
- १४) लॉकर भाड्याने घेतांना लॉकरबद्दलचे संपूर्ण नियम भाडेकऱ्याने वाचले आहेत व ते सर्व त्यास मान्य आहेत असे गृहीत धरले जाईल व ते नियम त्यांचेवर बंधनकारक राहतील.
- १५) आगाऊ सूचना न देता लॉकरबद्दलचे नियमांत फेरफार करण्याचा अगर असलेले नियम रद्द करून नवीन नियम करण्याचा बँकेस अधिकार राहिल. सदर फेरफार अगर नियम भाडेकऱ्यावर बंधनकारक राहतील.
- १६) लॉकर भाडे नियमीत वसूल होण्याच्या दृष्टीने लॉकर धारकाला बँकेच्या नियमानुसार मुदत ठेव पावती डिस्चार्ज करून बँकेच्या दफ्तरी द्यावी लागते. सदर मुदत ठेव तारण ठेवतांना Auto Renewal Without Interest अशी सूचना असेल. सदर मुदत ठेवीच्या वार्षिक व्याजातून लॉकर भाडे वसूल केले जाईल.
- १७) लॉकर धारकाने लॉकर भाड्याची रक्कम नियमितपणे दरवर्षी आगाऊ (Advanced) भरणे आवश्यक आहे. सदर रक्कम वारंवार मागणी करूनही भरणे न केल्यास लॉकर धारकास प्रथमतः लेखी सूचना दिली जाईल. सूचना दिलेल्या तारखेपासून ८ दिवसांच्या आत रक्कम भरणे न केल्यास लॉकर ब्रेक ओपन करण्याचे अधिकार बँकेस राहतील आणि या संदर्भात होणाऱ्या परिणामांची व खर्चाची संपूर्ण जबाबदारी लॉकर धारकाची असेल.

बँकेने केलेले वरील सर्व नियम मला / आम्हाला मान्य असून ते मी / आम्ही कसोशीने पाळीन / पाळूत.

अर्जदाराची सही

दिनांक : / / २०

नांव : _____
